

L. A. BILL No. XXXIII OF 2026.

**A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA GOODS AND
SERVICES TAX ACT, 2017.**

सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३.

महाराष्ट्र वस्तु व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.

(विधानसभेने दिनांक २३ जून, २०२६ रोजी संमत केल्याप्रमाणे.)

(विधानपरिषदेने दिनांक २५ जून, २०२६ रोजी शिफारशींशिवाय परत केल्याप्रमाणे.)

२०१७ चा
महा. ४३.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र वस्तु व सेवा कर अधिनियम, २०१७ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) अधिनियम, २०२६, असे संक्षिप्त नाव व म्हणावे. प्रारंभ.

(शा.म.मु.) एचबी ६३९-१ (२००-६-२०२६)

(२) तो, राज्य शासन, **शासकीय राजपत्रातील** अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास, भविष्यलक्षी किंवा भूतलक्षी प्रभावाने, अंमलात येईल आणि या अधिनियमाच्या विविध तरतुदींसाठी वेगवेगळे दिनांक नेमून देण्यात येतील.

सन २०१७
चा महाराष्ट्र
अधिनियम क्रमांक
४३ याच्या कलम
१५ ची सुधारणा.

२. महाराष्ट्र वस्तु व सेवा कर अधिनियम, २०१७ (यात यापुढे ज्याचा निर्देश, “मुख्य अधिनियम” असा केला आहे) याच्या कलम १५ मध्ये, पोट-कलम (३) मधील, खंड (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :—

२०१७ चा
महा. ४३.

“(ख) पुरवठा करण्यात आल्यानंतर, अशा सवलतीसाठी, पुरवठादाराकडून जमापत्र काढण्यात आले असेल आणि कलम ३४ च्या तरतुदींनुसार, पुरवठ्याच्या प्राप्तकर्त्याने अशा सवलती इतकी निविष्टी कराची जमा रक्कम परत केलेली असेल तर.”.

सन २०१७
चा महाराष्ट्र
अधिनियम क्रमांक
४३ याच्या कलम
३४ ची सुधारणा.

३. मुख्य अधिनियमाच्या कलम ३४ मध्ये, पोट-कलम (१) मधील, “दोन्हीची जेथे कमतरता आढळून येते” या मजकुरानंतर, “किंवा जेथे कलम १५ च्या पोट-कलम (३) च्या खंड (ख) मध्ये निर्दिष्ट केलेली सवलत दिलेली असेल” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

सन २०१७
चा महाराष्ट्र
अधिनियम क्रमांक
४३ याच्या कलम
५४ ची सुधारणा.

४. मुख्य अधिनियमाच्या कलम ५४ मध्ये,-

(क) पोट-कलम (६) मधील, “वस्तू किंवा सेवा किंवा दोन्हीच्या शून्याधारित पुरवठ्यामुळे” या मजकुरानंतर, “किंवा पोट-कलम (३) च्या पहिल्या परंतुकाच्या खंड (दोन) अन्वये न वापरलेल्या निविष्टी कराच्या जमा रकमेच्या” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल;

(ख) पोट-कलम (१४) मधील, “पोट-कलम (५) किंवा पोट-कलम (६) अन्वये” या मजकुरानंतर, “ज्या प्रकरणांमध्ये भारताबाहेर निर्यात केलेल्या वस्तूवर कर प्रदान करून कर परताव्याचा दावा केला असेल त्या प्रकरणांव्यतिरिक्त” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

[सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३.]

[महाराष्ट्र वस्तु व सेवा कर अधिनियम, २०१७ यात
आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक.]

[श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री.]

[विधानसभेने दिनांक २३ जून, २०२६ रोजी
संमत केल्याप्रमाणे.]

[विधानपरिषदेने दिनांक २५ जून, २०२६ रोजी
शिफारशींशिवाय परत केल्याप्रमाणे.]

डॉ. विलास आठवले,
सचिव-३,
महाराष्ट्र विधानपरिषद.